

October 12, 2018

The Secretary, Listing Department, BSE Limited. 1st Floor, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001 Scrip Code: 531642

The Manager, Listing Department, The National Stock Exchange of India Limited, 'Exchange Plaza', C-1 Block G, Bandra Kurla Complex, Bandra (E) Mumbai - 400 051 Scrip Symbol: Marico

Sub: Disclosure under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the SEBI Regulations")

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 30 of the SEBI Regulations, please find enclosed Notice of the Board meeting scheduled to be held on Thursday, November 01, 2018, published in Business Standard (English Daily) and Navshakti (Marathi Daily) today i.e. October 12, 2018.

Kindly take the above on record and acknowledge the receipt.

Thank you,

Yours faithfully, For Marico Limited

**Company Secretary & Compliance Officer** 

Encl.: As above



www.marico.com

## M marico मेरिका लिमिटेड

सीआय<del>एन . L1S140MH1988PLC049208</del> वॉटणीकृत कार्यालय : ७ वा मञ्जा, ग्रेड पताडियम, १७५, सीएसटी रोड, कात्तिना, सांतामूक (पूर्व), मुंबई - ४०० ०९८- दूर. क्र. : ०२२-६६४८ ०४८० फंक्स क्र. : ०२२-२६५० ०१५९ वेबसाइट : www.marico.com ई-मेल : investor@mari to.com

### स्वना

सेबी (रितरिंट) ऑब्लिगेप्रान आणि दिस्तरोबर रिक्युपर्यंट) रेप्यूटेमन, २०१५ क्या संतप्त तातुर्वअंवर्गन वाद्वरे सूचना देण्यार देत आहे की, कारीच्या संनातक गंढळाची समा मुठवार, दि: ०१ नोव्हेंबर, २०१८ रोजी ग्रॅंन्ड पॅलाटिय्य, ८ व पंजला, १७५१ सीएसटी रोज, कारिना, सांताहुक (पूर्व), मुंबर्ग – ४०० ०९८ येथे खातील विक्यांत्र विनारिविषय करणें व पंजुष्ठी देण्यासाठी आयोजित करव्यात वेत आहे : . दे, ३० सप्टेबर, २०१८ रोजी सप्ताती तिमाठी च सहामाईकारिता कपनीचे अलोकापरिवेठ एकवित व स्थापी वित्योव पेक्वर्ष.

ाताचा अच्छा. ६. विवीच वर्ष २०१८-१९ कांत्रा प्रयम आंत्रीय स्वभाग लामात्राची घोणणा. सवात्क मंडळाहरे लाओश मोत्रिव बरच्यात येणार असल्यायुचे श्रील निरैशित आंत्रीय लाबांराच्या प्राप्तीसाठी पत्रवेकरिता बागपारकांच्या नावांच्या विरिच्तीकरिताची तारीक प्रगळवार, दि. १३ नोव्हेंचर, २०१८ अशी असून त्यांच्या प्रदानावी तारीख शतिकार, दि. ०१ डिसेंक्र, २०१८ अशी आहे.

पढील तपत्रिलाकरिता कपया भेट द्यावी

http://manco.com/india/investors/documentation

nttp://manco.com बीएसई : <u>http://www.bseindle.com</u> ब नैजनल स्टॉक एक्सचेंब ऑफ इंब्रिया लिम्टिड <u>http://www.nseindla.com</u>

मंडळाच्या आदेशादुरि हेमांगी घाग कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

## जाहीर सूचना

ग्राहकांना सदर कळविण्यात येते की, स्टार इंडिया प्रा. लि. चॅनल्सचे सिग्रल्स (एकत्रित स्टार प्लप्त म्टार भारत (पूर्वी लाईफ ओके) स्टार गोल्ड, मुव्हिज ओके, स्टार स्पोर्टस् ३ (पूर्वी चॅनल व्ही), स्टार उत्सव, स्टार उत्सव मुन्हिज, स्टार स्पोर्टस, १ स्टार स्पोर्टस, १ स्टार स्पोर्टस् १ हिंदी (पूर्वी स्टार स्पोर्टस् ३) स्टार स्पोर्टस् १ तमिळ (पूर्वी स्टार स्पोर्टस् ४), स्टार स्पोर्टस् सिलेक्ट १, स्टार स्पोर्टस् सिलेक्ट २ (आता एफएक्स), स्टार वर्ल्ड, स्टार मुव्हिज, नॅशनल जिओग्राफिक, नॅट जिओ वाईल्ड, नॅट जिओ पिपल, फॉक्स लाईफ, नॅट जिओ म्युझिक, बेबी टीव्ही, स्टार प्रवाह, सुवर्णा, सुवर्णा प्लस, स्टार जलशा, जलशा मुन्हिज, एशियानेट, एशियानेट प्लस, एशियानेट मुन्हिज, विजय, विजय सुपर, मा टीव्ही, मा मुल्हिज, मा म्युझिक, मा गोल्ड, स्टार गोल्ड सिलेक्ट (पूर्वी स्टार मुल्हिज ॲक्शन) आणि स्टार स्पोर्टस् फर्स्ट) (एकत्रितिरत्या 'चॅनल्स' असा उड्डेख) खालीत केवल ऑपरेटरद्वारे निवडतेते ज्यांचा पता 'एबीएस हब', प्लॉट ८, विनायक रिअल इस्टेट, वीर देसाई रोड, सुप्रिय चैंबर्ससमोर, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०० ०५३, महाराष्ट्र, खंडित

| करण्याच कारण आण कबल आपस्टरच क्षत्र खालालप्रमाण. |  |  |  |  |  |  |
|---|--|--|--|--|--|--|
| केवल पासकाचे<br>न नाव                           | गावित्र क्रमास्य कारण  |  |  |  |  |  |
| एबीएस डिजिटल<br>केबल प्रायव्हेट<br>सिमिटेड      | वर्गणी सुत्काचे अप्रदान वायोतेशन<br>ऑफ इंटरकनेक्शन रेखुलेशनस अँण्ड<br>केवल टेलिब्बिन नेटवर्क्स (रेखुलेशन)<br>ऑक्ट, १९९५, बीच ऑफ मटेरिअल<br>टर्म्स ऑफ दी ऑग्रीमेंट आणि<br>वर्गणीदाराच्या अहवालाचे असादरीकरण | मुंबईचे क्षेत्र फेज-I,<br>ठाणे, डॉबिवली, नवी<br>मुंबई क्षेत्राचे फेज-II, |  |  |  |  |
| एबीएस डिजिटल<br>केबल प्रायव्हेट<br>लिमिटेड      | वर्गणी गुल्काचे अप्रदान आणि<br>वर्गणीदाराच्या अहवाताचे असर्दरीकरण  | उत्हासनगर, नाशिक,<br>सोत्गपूर, तुळबापूर,<br>गोवा                         |  |  |  |  |
| एबाएस डिजिटल<br>केबल प्रायव्हेट जिमिटेड         | वर्गणी शुरुवस्य अप्रदान  | पुणे   |  |  |  |  |

ऑपरेटर्स आणि त्यांच्या फ्रेंचायजद्वारे सेवा पुरविण्यात येणारी सर्वे क्षेत्र बाधीत असतील.



निर्गमित द्वाराः

स्टार इंडिया प्रा. लि. स्टार हाऊस, उमी इस्टेट, ९५, गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०० ०१३

DCB BANK

## कार्पीरेशन बेंक



## **Corporation Bank**

क्षेत्रीय कार्यालय : ठाणे (८८२८) कोरल स्क्वेअर, २ रा मजला, सुरज वॉटर पार्कजवळ, घोडबंदर रोड, ठाणे (पश्चिम)-४००६१५

कोरल स्वस्वअर, २ रा मजला, सुरत बॉटर पार्कजबळ, घोडबंदर रोड, ठाणे (पश्चिम)-४००६१५
फोन: ०२२-२५९७५५७८, ई-मेल: cb8828reo@oopbank.co,in वेबसाईट: www.corpbank.com
सरफैसी ॲंक्ट, २००२ अन्वयं ई-लिलाव विक्री सुवना
ज्याअवाँ कांपरिशान बैंकेच्या प्राधिकृत अधिका-चानी खालील कर्जदार/जामीनदार यांच्याकद्भर न्यायरिल पुतील आकार व खर्च यांच्यासह येथे खाली वर्णन
केलेल्या थकबाकीसाठी सुरक्षित धनकोंच्या तारण कर्जांच्या वसुलीसाठी सिक्युरिटायझेशन औड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् औड एन्फोर्समेंट.
ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अंक्ट, २००२ (सारफैसी) ज्या कलान १३(२) अन्ययं जारी केलेल्या सूचनेनुसार खालील तारण मत्तांचा कब्जा घेतला. तमाम जनतेला
क्रित्वयात येते की, खालील तपशितानुसार यकबाकिच्या वसुलीसाठी खालील मिळकर्तीचा ''जसे आहे जे ओह'' आणि ''जसे आहे जे आहे'' तत्त्वाने
ई-लिलाव (सरफैसी) अक्ट अंकांति कारणात बेणार आहे .-ई-लिलाव (सरफैसी अक्ट अंतर्गत) करण्यात येणार आहे :-

| संच<br>क्र. | कर्जदार व जामीनदारांचे<br>नाव  | मिळकतींचे वर्णन   | शाखेचे नाव/<br>संपर्क क्र.   | ई-लिलावाची<br>तारीख व वेळ     | राखीव<br>किंमत             | मागणी<br>सूचनेची तारीख<br>व कब्जाची<br>तारीख                    | थकवाकी रक्कम   |
|-------------|--|---|--|-------------------------------|----------------------------|---|--|
|             | कर्जवार आणि हमीदार १. मे. सीणी अर्दरोबण्ड जा. लि. पताः बाताओ हाऊस, सृटी कंग्रन्दिस, विरावंदानी सुस्टेटप्यो, वी. वी. रोड, ठाले (पत्त्वय). २. मे. बाताओ डाऊस, सृटी कंग्रन्देस्स, विरावंदानी सुस्टेटप्यो, वी. वी. रोड, ठाले (पत्त्वय). मे. बाताओ प्रोयटीक पताः बाताओ प्रोयटीक पताः बंगता क. १, सृटी कंग्रन्देस्स, विरावंदानी सुस्टेटप्यो, वी. वी. रोड, ठाले (पत्त्वय). मे. बाताओ प्रोयटीक पताः बंगता क. १, सृटी कंग्रन्देस्स, विरावंदानी सुर्देटप्यो, वी. वी. रोड, ठाले (पत्त्वय), से. कामाओ प्रायटीक पताः १४०२, पोतासिस, विरावंदानी हस्टेट, पातलीपाडा, जी. वी. रोड, ठाले (पत्त्वय), से. कामाओ क्रम्स, विरावंदानी हस्टेट, पातलीपाडा, जी. वी. रोड, ठाले (पत्त्वय), की. वी. रोड, ठाले (पत्त्वय), वी. वी. रोड, ठाले (पत्त्वय), विरावंदानी हस्टेट्यम्पो, वी. वी. रोड, ठाले (पत्त्वय), विरावंदानी हस्टेट्यम्पो, वी. वी. रोड, ठाले (पत्त्वय), वी. वी. रोड, ठाले (पत्त्वय), वी. वी. रोड, ठाले (पत्त्वय), विरावंदानी हस्टेट्यम्पो, वी. वी. रोड, ठाले (पत्त्वय), विरावंदानी हस्टेट्यम्पो, | मे. बासाबी कार्स चा<br>गाव मजिकहे, जी. ती.<br>हि. जाने परिचय, ता.<br>आणि कि. ठाने वेखे<br>स्थित, असा प्लॉट क्र.<br>१, सन्हें कर. ३२६ - ए)<br>मोजमापित' क्षेत्र<br>१०६७.०६ ची. मी.   | डाणे शाखा<br>(१३०)<br>जी. हममा प्रज्ञा<br>अगर,<br>मोबाईल क.<br>७७१००४९१३०                    | ०६,११,२०१८<br>स. ११,४५<br>वा. | ह.<br>१८१.००<br>लाख        | २३,११,२०१५<br>आणि<br>११,०७,२०१७<br>(प्रत्यक्ष करुवा<br>अंतर्गत) | रु.<br>१०,६५,६१,७१०.४<br>(सूब्जेश्वामे)<br>सह,त्यावरील पुर्वील<br>व्याज्ञ व<br>अन्य प्रमार |
| ₹.          | कर्जवार :<br>श्री. देवेंद्रनाक जी. धार्गव<br>प्रोप्ता. मेटल ओ.क्राफ्ट<br>हमीदार : सी. सरोजबेन एस.<br>पटेल.   | इंडस्ट्रियल बुनिट क्र.<br>२१, क्षेत्र १५१<br>ची.फू., ॥ मजला,<br>विरायक इंडस्ट्रियल<br>इस्टेट, गोखिवरे, वसई<br>(पूर्व).  | मुनुंड शाखा<br>(१४०)<br>श्री. दीपक कुमार<br>(मोबाईल क्र<br>८१०५२९५५३३)                       | ०६.११.२०१८<br>स. ११.४५<br>वा. | रु.<br>२०.८०<br>लाख        | ०४.०५.२०१६<br>आणि<br>३०.०७.२०१६<br>(सांकेतिक<br>कब्या अंतर्गत)  | रु.<br>१,०५,१०,६५७.२५<br>(सूचनेनुसार)<br>अधिक त्यावरील<br>पुढील व्याज आणि<br>अन्य प्रमार   |
| M.          | कर्जदार :<br>श्री. देवेंद्रनाथ जी. घार्गव<br>प्रोग्रा. : मार्गव कॉर्घीरान<br>जामीनवार : श्री. चंद्रकांत<br>सोयघाई पटेल   | माळा इ. बी/१७ ए,<br>क्षेत्र ३८८ जी.फू.<br>(बिल्टअप क्षेत्र)<br>केसमेंट फ्लोअप,<br>''बी'' विंग, हिंद<br>सीराष्ट्र ग्रंडस्ट्रीन को-<br>फ्लॉट क्र. ८५/८६,<br>अंथेरी-कुर्ला रोड,<br>मरोळ नाका, अंथेरी<br>(पूर्व), पुंबर्श-<br>४०००५९. | बुतुंड लाखा<br>(१४०)<br>त्री. दीपक कुमार<br>(म्पेकाईल क्र.<br>८१०५२९५५३)                     | ०६.११.२०१८<br>स. ११.४५<br>वा. | ह.<br>२९.७०<br>लाख         | ०४.०५.२०१६<br>आणि<br>३०.०७.२०१६<br>(प्रत्यक्ष करुना<br>अंतर्गत) | रु.<br>७२,१३,८२४.६०<br>(सूचनेप्रमाणे)<br>अधिक त्यावरील<br>पुढील व्याज च<br>अन्य प्रमार     |
| ٧.          | श्री. सोमनाक गणपत अवारी<br>सी. रेहिकाी गणपत अवारी  | फ्लॅट क. ३०२, ४ था<br>मजला, ए-१ विंग,<br>बालाजी अपार्टमेंट,<br>बिल्टअप क्षेत्र ५६५<br>ची. फू., जामुळवाडी,<br>नाईकवाडी बसस्टाँघ<br>जवळ, गाव कोन,<br>बिबंडी, बिल्हा ठाणे.   | कल्याण शाखा<br>(४३७)<br>त्री. प्रेम सगर<br>- सिंग<br>मोबाईल क्र.<br>९००४४७५४३७<br>८५८४८८४२२३ | ०६.११.२०१८<br>स. ११.४५<br>वा. | ₹.<br>१५.८०<br>च् <b>र</b> | ३०.१०.२०१७<br>आणि<br>२२.०१.२०१८<br>(संकेतिक<br>कब्जा अंतर्गत)   | ह.<br>७,४६,८०५.५५<br>(सूचनेप्रघाणे)<br>अधिक त्यावरील<br>पुढील व्याज व<br>अन्य प्रघार       |
| 4           | श्री. राजेश प्रकाश बोधे<br>श्रीम. कांता राजेश बोधे   | फ्लॅट क्र. ४२२,<br>फोजबारित क्षेत्र ३५०<br>चौ. फू., ४ था मजला,  | बसई (पश्चिम)<br>शाखा (०४५६)<br>त्री. महेंद्र प्रसाद साह                                      | ०६.११.२०१८<br>स. ११.४५<br>वा. | रु<br>११.३१<br>लाख         | ३१.०५.२०१५<br>आणि<br>०४.०५.२०१७                                 | ह. ८,९६,४३९.९३<br>चै.<br>(सुचनेप्रयाणे)  |

## **MARICO LIMITED**

CIN: L15140MH1988PLC049208

Regd Off.: 7\* Floor, Grande Palladium, 175, CST Road, Kalina, Santacruz (East), Mumbai: 400 098 Tel No. 022-6649 0480; Fax: 022-2650 0159

Website: www.marico.com; Email: investor@madco.com

NOTICE


Pursuant to the relevant provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, November 01, 2018 at 80°Floor, Grande Palladium, 175 CST Road, Kalina, Santecruz (East), Murribar 400099, to inter-alle, consider and approve:

- 1. the un-audited consolidated and standatone financial results of the Company for the narter and I salf year ended September 30, 2018;
- 2 declaration of First Interim Equity Dividend for the financial year 2018-19.

In the event of the dividend being declared by the Board, the Record Date for reckoning the names of the shareholders entitled to receive the aforesaid interim dividend will be Turesday, November 13, 2018 and the date of payment thereof will be Saturday, December 01, 2018.

For further details, kindly visit: For furnity delays, which was the commentation to the commentation of the commentation of the comment of the co hito://www.rseindia.com/

By order of the Board



dc.co.in; apreetamkumar@nmdc.co.in; c.co.in CIN: L13100AP1958GOI001674

## OPEN TENDER NOTICE (E-Procurement Mode with Reverse Auction)

Online Tenders are invited for supply of the following to Nagarnar Iron and Steel Plant (NISP), Nagarnar, Jagdalpur, Chhattisgarh State.

| Description and Quantity   | Documents     | Submission of Tender<br>through online |  |
|--|---------------|--|--|
| 1) No. HQMM/5004-18/ZRC  | 014/009, Dt:1 | 1-10-2018                              |  |
| Supply, transportation, loading, unloading of Limestone 97803 MT | 12-10-2018    | 12-11-2018                             |  |

| 2) No. HQMM/5005-18/ZRC014/010, Dt : 11-10-2018                  |            |            |  |  |
|--|------------|------------|--|--|
| Supply, transportation, loading, unloading of Dolamite 129888 MT | 12-10-2018 | 12-11-2018 |  |  |

The detailed tender document can be downloaded from our well The detailed tender document can be downloaded from our website www.nmdc.co.in under tender section, www.eprocure.gov.in and www.mstcecommerce.com. Any corrigendum to the tender notices will be uploaded in tender section on our website www.nmdc.co.in only and will not be published in newspapers. Prospective bidders may visit the NMDC website from time to time to note the corrigendum, if any.

**Executive Director (Materials)** 



OVERSEAS, MUMBAL

Head Office: No. 41/2, M. G. Road, Bangalore, Karnataka – 560001
Email: <a href="mailto:vb5043@vijavabank.coin">vb5043@vijavabank.coin</a> Web: www.vijavabank.com
Phone: 022-22841118(CM)022-22045264,98694 26066

Fax: 022-22045277 Annexure – 15 [Rule 8 (1)]

**POSSESSION NOTICE** 

WHEREAS:
The undersigned being the Authorised Officer of the Vijaya Bank under the recurritisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of security Interest Act, 2002 an in exercise of the power conferred under action 13 (12) reads with Rulo 3 of the Socurity Interest (Enforcement)

# ts on India as the shrinks at home

erce and the emergence of leaner, nimbler rivals in n's legacy brand pins its hopes on the Indian consumer



stores across 32 cities, India is currently the largest market for M&S, outside the UK

cantly growing to as s 60 stores with nine arashtraalone.

ongoing plan for M&S a is to further roll out 15 stores in the next vears, company offid, saying that lingerie eathey see fast growth company says that its reshave found a huge in the country; the 17 sold 86,000 units Pyear (2016-17) and D in 2017-18. Sales in rie-only shops have 40 per cent between 2017, making what as an experiment a market performer, ngto Munson.

is an international with historical brand rough to go the dis-a market that's comtill evolving, and ngly leaning on online nd e-tail business? bu Dutta, CEO ofconfirm Third Eyesight just for M&S but for ried brands that are out of steam, India's sumer market has the



"The store closure programme currently being undertaken is solely concentrated in the UK and in no ways impacts the Indian business'

JAMES MUNSON Managing director, Marks & Spencer India

India model has sharper focus than in the UK. apparel is tailored to specific geographies with attention to colour and fabric preferences in warmer states, for example. The firm has also taken stock of growing traffic for apparel online and is present on dotcom marketplaces such as Myntra and Jabong.

While it is important for brands to maintain consistency in their positioning, markets like India offer ample opportunity for experiments. Some international brands choose to maintain their global positioning, including prices, which puts them firmly in the premium or even luxury segment. **Examples: Lacoste and Diesel** which have stores on par with their global counterparts despite having smaller real estate and product selection for the subcontinent.

Others such as M&S aim to be relevant to a wider customer base. "This has meant developing products and price points exclusively for India, and sacrificing products which Indian customers who shop in the UK would